

कोरोना वर भात

कोरोनाची स्वारी, आंगी भूमीवरी
तेणें त्रस्त झाली, जनता सारी
दरिमुखां भेगा, यकोनिथा स्पर्श
गर्दी मध्ये नका जाऊ कांणी
निषाणूंच्चा नाशा, धूवा हातपाय
स्वाकळा येताच, मास्क बांधा
अफवांचे झाड, नका लावू कांणी
गुपचूप धरी, आराम करा
तान हात दूर करा संभाषण
आरोग्य तपास नित्य करा
कोरोना कोरोना थांबवूनी जीव
प्रतिकार शक्तीला वाढ करा
दरिमुखां भेगा, नकांची ही साथ
दोडिळ ही घात, ध्यानी घरा, ध्यान करा

संकलीत

सौ विजया पुख्वात्म जीशी